### **NIVI TRADING LIMITED**

CIN: L99999MH1985PLC036391

Regd. Off.: C/o. United Phosphorus Ltd., Readymoney Terrace, 167, 4th Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400 018. Admin. Off.: C/o. Uniphos House, C.D. Marg, 11th Road, Opp. Madhu Park, Khar (West), Mumbai - 400 052.

Tel Nos.: 61233500 / 26468 000 Fax No.: 2648 7523 Email: nivi.investors@uniphos.com Website: nivionline.com

11th August 2021

To,
The Corporate Relationship Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Dear Sir/ Madam,

REG.: <u>NIVI TRADING LIMITED (Scrip Code – 512245)</u>

SUB: Newspaper advertisement of the Disclosure of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June 2021 – Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Please find enclosed herewith copies of the Newspaper advertisement pertaining to the disclosure of unaudited financial results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June 2021 approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, 10<sup>th</sup> August 2021.

The aforesaid advertisement was published in Financial Express (English – All India) and Mumbai Lakshadeep (Marathi – Mumbai) on 11-08-2021, highlighted in red for quick reference.

Kindly acknowledge the receipt.

NIKITHA NAIR (ACS 41617)
Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above

Yours faithfully

**FINANCIAL EXPRESS** 

11.76

11.75

12.52

# SC penalises all major parties for criminalisation of politics

**FE BUREAU** New Delhi, August 10

TO CHECK CRIMINALISATION of politics, the Supreme Court

on Tuesday fined all major political parties, including the BJP and Congress, after holding them guilty of contempt for not disclosing criminal antecedents of candidates and reasons for selecting them during last year's Bihar election.

It said that records of criminal cases have to be made public

'Criminal cases against MLAs or MPs cannot be withdrawn sans approval of HCs'

**FE BUREAU** New Delhi, August 10

**TO STOP STATE** governments from misusing their powers, the Supreme Court on Tuesday said that criminal cases against MLAs or MPs cannot be withdrawn without the

approval from High Courts as

cases filed against candidates

are often political. "No prosecution against MP/MLAtobewithdrawnwithout leave of High Court," a bench led by Chief Justice NV Ramana said, adding that special court judges, who are hearing cases against accused MPs and MLAs, should not be transferred until further orders.

Pointing out instances from Karnataka, Uttar Pradesh, Uttarakhand and Maharashtra where orders under Section 321 of the Criminal Procedure Code were issued, senior advocate and amicus curiae Vijay Hansaria, told the apex court that various state governments withdrew cases against sitting and former lawmakers due to extrenaous reasons.

Place : Hyderabad

Date: 10/08/2021

**PARTICULARS** 

Total income from operations

tax and exceptional items

Net Profit/(loss) for the period before

Net Profit/(loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the

period (Comprising profit for the

Comprehensive income (after tax)}

Earnings Per Share (before Total Comprehensive Income)

Basic and diluted (Rs. Per share)

shares of the Company are listed

of the Board of Directors held on 10th August, 2021

Particulars

Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (tax) and other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year

and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or

Extraordinary Items)

Extraordinary items)

Equity Share Capital

Earnings Per Share (after

period (after tax) and Other

**Equity Share Capital** 

(of Rs 10/- each):

(not annualised)

Place : Mumbai

SI.

No.

Date: 10th August,2021

Other Equity

byparties within 48 hours of the candidate's selection.

Holding political parties — JD-U, RJD, Lok Janshakti Party, INC, BJP, CPI(M), CPI, NCP and Rashtriya Lok Samta Party guilty of contempt of its February 13, 2020 decision, a bench led by Justice R F Nariman said that parties "refuse to wake up from deep slumber".


Stressing on the need for amendments in law to check criminals entering into polity, it said that "a major surgery" was

Camlin &

KOKUYD

Sr.

No.



in politics".

While the Congress, BJP and five more parties were fined ₹1 lakh each, the CPM and Nationalist Congress Party were fined

**Particulars** 

Total income from operations

Equity share capital

modified opinion thereon.

Place : Mumbai

HBL POWER SYSTEMS LIMITED

Regd. Off: 8-2-601, Road No.10, Banjara Hills, Hyderabad - 500 034

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 30 of Securities and

Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, it is hereby informed that a meeting of the Board of Directors of

the Company will be held on Friday, August 13, 2021 inter-alia to consider and to

take on record unaudited (standalone/consolidated) financial results for guarter

**NIVI TRADING LIMITED** 

Regd.Office:c/o United Phosphorus Ltd., Readymoney Terrace, 4th floor, 167.Dr.A.B.Road.Worli Naka. Mumbai-400018

Tel. No. 61233500 Fax No. 26487523, Email Id: nivi.investors@uniphos.com, Website: www.nivionline.com

CIN: L99999MH1985PLC036391

Extract of Unaudited Financial Results for the guarter ended 30/06/2021

ended

31/03/2021

Audited

(1.13)

(3.87)

(0.68)

124.56

ended

30/06/2021

(2.47)

(2.47)

2.98

124.56

(0.20)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the

Quarterly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be

accessed on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equity

The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the meeting

KOTIA ENTERPRISES LIMITED Read, Off.: 905, New Delhi House, 27, Barakhamba Road, New Delhi-110001 CIN: L74110DL1980PLC010678, Tel: - 91-11 -40045955

E mail: compliance@kotiaenterprises.com, Website: www.kotiaenterprises.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2021

40.88

19.69

19.69

14.73

14.73

702.05

0.21

For Quarter ended

unaudited

42.28

19.26

19.26

14.38

702.05

0.20

0.20

30.06.2021 31.03.2021 30.06.2020 31.03.202

unaudited

39.73

12.81

12.81

9.48

9.95

0.14

0.14

702.05

ended June 30, 2021 pursuant to SEBI (LODR) Regulations, 2015.

CIN:L40109TG1986PLC006745

Dated: 10 August, 2021

For HBL Power Systems Limited

Sd/- MVSS Kumar

Company Secretary

ended

Unaudited

30/06/2020

1.62

(1.74)

0.16

1.08

124.56

(Rs. in Lakhs

Year

ended

31/03/2021

11.54

1.60

0.51

6.64

124.56

32.99

0.04

FOR NIVI TRADING LIMITED

(Sandra R. Shroff)

Managing Director

DIN - 00189012

year ended

Audited

168.14

37.98

37.98

28.36

28.36

702.05

0.40

0.40

Earnings Per Share - Basic (₹)

Other equity

Net (loss)/profit for the period (before tax,

exceptional and /or extraordinary items)

exceptional and /or extraordinary items)

Net (loss)/profit for the period after tax

Net (loss)/profit for the period (before tax after

(after exceptional and/or extraordinary items)

and other comprehensive income (after tax)]

Total comprehensive (loss)/income for the period

[Comprising (loss)/profit for the period (after tax)

Diluted (₹)

Email address for investors complaints: investorrelations@kokuyocamlin.com

given hereunder:

0108876

0002814

0015142

P16089

0119060

NM3015

J08302

Place: Mumbai

Date: 10-08-2021

Folio No(s). Name of the Shareholder(s)

RAJENDRAN

SHAILJAKHAITAN

**BR PINNAMANENI** 

BHANU BATRA

COMAL RAMACHANDRAN

HARISH CHANDRA BATRA

UPENDRAAMRITLAL JOSHI

RANJAN UPENDRA JOSHI

PRABHAKAR H ZILPILWAR

MANOJ KUMAR SAINI

SHRIRAM SAINI

**JASMITSINGH** 

KULDIP SINGH

M M ABOOBACKER

₹5 lakh for not making public their candidates' criminal cases ahead of the Bihar Assembly polls. While stating that its appeals had "fallen on deaf ears," the judges said "though we want to do something urgently, our hands are tied, we can't encroach the domain of legislature".

Among other directions, the court told the Election Commission to create a dedicated mobile application containing information published by candidates regarding their criminal

Three months ended

13,207.90

498.28

498.28

503.34

766.32

0.50

0.50

(Not

Annualised)

**Ambuja** 

Cement

**AMBUJA CEMENTS LIMITED** 

Regd. Office: P. O. Ambujanagar, Tal. Kodinar, Dist. Gir Somnath, Gujarat 362715.

Corporate Office: Elegant Business Park, MIDC Cross Road "B", Off Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059.

CIN No:L26942GJ1981PLC004717 | Website: www.ambujacement.com

NOTICE

Notice is hereby given that the Company pursuant to the request from the following

shareholders has proposed to issue duplicate share certificates in lieu of the original share

certificates of Rs.2/- each, which have been reported to be lost / misplaced as per the details

4079

87463

28265

35952

62226

15084

92098

24701

Any person having claim or objection to the above must inform to the company within 15 days from the date of this Notice.

1,003.04

31.03.2021

Audited

30.06.2020

Unaudited

7,202.96

(1,919.30)

(1,919.30)

(1,106.94)

(1,014.94)

1,003.04

(1.10)

(1.10)

For Kokuyo Camlin Limited

Chairman & Executive Director

Certificate No(s). Distinctive No(s). Distinctive No(s). Shares

To

3659735

902497098

1514889203

1513044867

1513364248

1514045901

16972300

909153112

1515047887

32189245

916761308

9698245

905516264

For Ambuja Cements Ltd

510

255

40

21

20

200

30

15

160

1000

500

1500

750

Sd/-

(Rajiv Gandhi)

Company Secretary

From

3659226

902496844

1514889164

1513044847

1513364229

1514045702

16972271

909153098

1515047728

32188246

916760809

9696746

905515515

Annualised)

**KOKUYO CAMLIN LIMITED** 

Read, Office: Hilton House, 48/2, Central Road, M.I.D.C. Andheri (E), Mumbai - 400 093.

CIN: L24223MH1946PLC005434; Tel: 91-22-6655 7000; Fax: 91-22-2836 6579;

E-mail: investorrelations@kokuyocamlin.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021

30.06.2021

Unaudited

7,063.45

(1,473.77)

(1,473.77)

(1,473.77)

(1,092.12)

1,003.04

(1.47)

(1.47)

Annualised)

The above is an extract of the detailed format of the Statement of Financial Results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the

Statement of Financial Results of the guarter are available on the websites of the Stock Exchanges at www. bseindia.com

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of directors at their meeting

held on 10 August 2021. The statutory auditors have performed an limited review of the above results and issued an un

and www.nseinsdia.com and also on the Company's website at www. kokuyocamlin.com

(Not

antecedents, and carry out an extensive awareness campaign on voters' right to know. It said the poll panel must create a separate cell to report on non-compliance by political parties.

In an earlier ruling in February last year linked to the Bihar election, the Supreme Court had said candidates must upload details of cases against them either within 48 hours of their selection or at least two weeks before the first date of filing nomination papers.

(₹ In Lakhs)

Year ended

31.03.2021

Audited

40,344.88

(1,816.29)

(1,816.29)

(1,461.84)

(565.00)

1,003.04

23,351.92

(Annualised)

Dilip Dandekar

(1.46)

(1.46)

### RBI to penalise banks for non-availability of cash in ATMs from Oct 1

PRESS TRUST OF INDIA Mumbai, August 10

**CONCERNED OVER THE in**convenience caused to the public due to the non-availability of

cash in ATMs, the Reserve Bank

has decided to penalise banks for failure to timely replenish currency notes in such machines.

The RBI will start imposing penalty on banks in case the ATMs remain out-of-cash for a total period of 10 hours in a

month from October 1, 2021 onwards. "The Scheme of Penalty for non-replenishment of ATMs has been formulated to ensure that sufficient cash is available to the public through ATMs," the RBI said in a circular.



### MRS. BECTORS FOOD SPECIALITIES LIMITED CIN: L74899PB1995PLC033417

Registered Office: Theing Road, Phillaur, Jalandhar-144 410, Punjab, India Tel No: 01826-225418, Email: cs.bis@cremica.in, Website: www.cremica.in

Extract of Unaudited Standalone Financial Results for the guarter ended 30 June 2021

Sr No	Particulars		Year ended		
		30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Total income from operations	2154.01	2119.07	1968.14	8476.05
2	Net Profit before tax for the period	159.35	154.11	209.60	910.77
3	Net Profit after tax for the period	118.47	113.98	155.98	678.20
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	118.32	119.88	152.07	677.59
5	Equity Share Capital (face value is Rs. 10/- per share)	587.97	587.47	572.68	587.47
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)	(#)	*		3556.96
7	Earnings Per Share (in Rs.) (not annualised):				

2.02

1.94

2.17

2.72

2.76

Sr No	Particulars		Year ended		
		30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Total income from operations	2279.10	2253.25	2037.55	8908.52
2	Net Profit before tax for the period	179.27	173.09	212.58	970.73
3	Net Profit after tax for the period	133.41	127.67	158.42	722.76
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	133.33	133.89	154.50	722.39
5	Equity Share Capital (face value is Rs. 10/- per share)	587.97	587.47	572.68	587.47
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)				3724.95
7	Earnings Per Share (in Rs.) (not annualised): Basic :	2.27	2.17	2.77	12.53

Diluted:

Basic:

1 The above unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended 30 June 2021, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on 10 August 2021. These results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015.

2.27

- 2 The review report of the Statutory Auditors is being filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited. For more details on unaudited financial results, visit financial performance section of our website www.cremica.in and financials results at corporate section at www.bseindia.com and www.nseindia.com.
- 3 The group is engaged in the single operating segment "food products".
- 4 The Company completed its Initial Public Offer (IPO) of 18,769,701 equity shares of face value of Rs. 10/- each for cash at an issue price of Rs. 288/- per equity share aggregating to Rs. 5,405.40 million, consisting fresh issue of 1,408,592 equity shares aggregating to Rs 405.40 million and an offer for sale of 17,361,109 equity shares aggregating to Rs. 5,000 million by the selling shareholders. The equity shares of the company were listed on BSE Limited and National Stock Exchange of India Limited on 24 December 2020. The company incurred Rs. 195.34 million as an IPO related expense (excluding taxes) which were proportionately allocated between the selling shareholders and the company as per respective offer size. The company's share of these expenses (excluding taxes) of Rs 22.71 million has been adjusted against securities premium.

The utilisation of IPO proceeds out of fresh issue is summarized below:

Particulars	Object of the issue as per prospectus	Utilization upto 30 June 2021	Unutilized amount as on 30 June 2021	
Financing the project cost towards Rajpura extension project	405.40	*	405.40	
Total fresh proceeds	405.40		405.40	

- IPO proceeds which were unutilized as at 30 June 2021 were temporarily invested in deposits with banks. 5 The figures for the last quarter ended 31 March 2021, as reported in these standalone and consolidated unaudited financial results are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of third guarter ended 31 December 2020, which had only been reviewed and not subjected to audit
- 6 The Company has allotted 50,023 equity shares of Rs. 10/- each for the quarter ended 30 June 2021, under the Company's Employees Stock Option Scheme-2017 at an exercise price of Rs. 174.62. The Group and its associate has taken into account the possible impact of Covid-19 in preparation of the financial results, including
- its assessment of the recoverable value of its assets based on the internal and external information up to the date of approval of these Consolidated annual financial results and current indicators of future economic conditions. 8 The unaudited consolidated financial results include the financial results of the Company and the financial results of the following
- subsidiaries (collectively referred as 'the Group') and an associate incorporated in India: Subsidiaries
- a) Bakebest Foods Private Limited b) Mrs. Bectors English Oven Limited

a) Cremica Agro Foods Limited

Place: Gurugram

Date: 10 August, 2021

For and on behalf of Board of Directors of Mrs. Bectors Food Specialities Limited

Anoop Bector **Managing Director** DIN: 00108589

# KALYAN JEWELLERS INDIA LIMITED

Registered Office: TC-32/204/2, Sitaram Mill Road, Punkunnam, Thrissur, Kerala - 680 002 Tel: +91 487 24 37 333 | E-mail: compliance@kalyanjewellers.net | Website: www.kalyanjewellers.net



CIN: U36911KL2009PLC024641



₹ in Millions

# EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021

		Standalone			Consolidated		
	Particulars	For the quarter ended		For the year ended	For the quarter ended		For the year ended
		30 June 2021 (Unaudited)	30 June 2020 (Unaudited)	31 March 2021 (Audited)	30 June 2021 (Refer Note 2)	30 June 2020 (Refer Note 2)	31 March 2021 (Audited)
1	Total income from operations	12,793.27	6,757.65	73,783.77	16,415.03	7,955.76	86,186.74
2	Net profit/ (loss) for the period before tax before exceptional items	(564.48)	(682.95)	1 ,874.85	(649.25)	(772.46)	393.57
3	Net profit/ (loss) for the period before tax after exceptional items	(564.48)	(682.95)	1 ,874.85	(649.25)	(772.46)	393.57
4	Net profit/ (loss) for the period after tax after exceptional items	(425.66)	(769.26)	1,382.32	(513.09)	(858.77)	(60.73)
5	Total comprehensive income for the period [comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(271.99)	(769.26)	1 ,165.42	(227.74)	(858.77)	(673.63)
6	Equity share capital (Face value of ₹10 each)	ŭ (H		10,300.53	59	(A)	10,300.53
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the year	15		19,953.95	a	823	17,959.77
8	Earnings per share (of ₹10 each) (in ₹) - Basic (not annualised)	(0.41)	(0.91)	1.63	(0.50)	(1.01)	(0.07)
9	Earnings per share (of ₹10 each) (in ₹) - Diluted (not annualised)	(0.41)	(0.91)	1.44	(0.50)	(1.01)	(0.07)

Place: Thrissur

Date: 10 August 2021

The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the BSE Limited website URL:www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company's website.

For KALYAN JEWELLERS INDIA LIMITED

T.S. Kalyanaraman Managing Director DIN: 01021928

### extraordinary items) (of ₹ 10/- each) Diluted

Notes: The above unudited financial results for the quarter ended 30th June, 2021 has been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their meeting held on 10th August, 2021.

The above results have been prepared in compliance with the recognition and measurement principles of the companies (Indian accounting standards) Rules, 2015 as mentioned by the (Indian accounting standards amendment rules, 2016) 2016 prescribed under section 133 of the company act 2013.

Figures for the previous period have been regrouped wherever considered necessary so as to confirm to the classification of the current period.

These results are also updated on the company's website: www.kotiaenterprises.com

For Kotia Enterprises Limited Place: New Delhi

Date: August 10, 2021 financiale

Ayush Jindal



### ग्रामपंचायतींच्या थकीत वीज देयकांचा घोळ

नागपूर, दि. १०, (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींकडील थकीत वीज देयकांमध्ये इतर खासगी व्यक्ती व आस्थापनांच्याही देयकांचा समावेश असल्याने झालेला घोळ निस्तारण्यासाठी व ग्रा.पं.कडे नेमकी किती रक्कम थकीत आहे, हे निश्चित करण्यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हास्तरावर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ग्रामपंचायतींकडे जी थकबाकी दर्शवण्यात आली त्यात ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसह इतर

कार्यालये, खासगी व्यक्ती व इतर आस्थापनांचाही समावेश असल्याचे आढळले आहे. ऊर्जा विभागाने थकीत देयक देण्याची विनंती ग्रा.पं.ला के ली आहे. दुसरीकडे करोनामुळे करवसुली न झाल्याने अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांना देयक भरणे अवघड

झाले आहे, यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. त्यात वरील मुद्दा चचेली आला. त्यानंतर ग्रा.पं.च्या थिकत देयकांमध्ये त्यांची निव्वळथकबाकी किती व खासगी आस्थापनांची किती याचा ताळमेळ लावण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात आली. जिल्हास्तरावरील समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. ही समिती जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत तसेच नगर पंचायत व नगरपालिका यांच्या वापरातील वीज मीटर व इतर मीटर याचा वेगळा तपशील गोळा करून एकूण विजेचा वापर व देयकाची रक्कम तसेच त्याचा भरणा याचा तपशील गोळा करून ग्रा.पं.कडे नेमकी किती रक्कम थकीत आहे, हे निश्चित करतील. मधल्या काळात थकीत वीज देयक चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याच्या सूचना शासनाने ग्रामपंचायतींना केल्या होत्या. त्याचे समायोजन कशाप्रकारे करण्यात आले हेसुद्धा तपासण्यात येणार आहे. वीज देयक थकीत राहू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या आल्या आहेत. ग्रा.पं.च्या देयकात इतरांच्या देयकांची सरमिसळहोऊ नये म्हणून सुधारित व्यवस्था तयार करण्यासाठी महावितरणच्या सहकार्याने निर्णय घेण्यात येणार आहे.

### **PUBLIC NOTICE**

This is to inform that Mi Naeem Ahmed Mohammed Ismai Ansari resident of 14/F,29 Gafoor Seth chawl, C.B.V Marg., Near Rahemi Press, kamathipura Mumbai Central (west) Mumbai 400008. This preferred an Application for Registration of the Birth before Honsle 69th court severe Mumbai

If anyone has any objection in respect of registration of the birth may appear before Honsle 69th court sewree Mumbai or 31/08/2021 at 11.00am with valid reason by object.

Date: 11.08.2021

PUBLIC NOTICE Under instructions from my client, I am investigating the title of owner Mrs. Ekta Floor, Shiv Shopping Centre CHS Ltd, J.P. Road, Andheri (West), Mumbai-400 053 and holding five fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 296 to 300 both inclusive as mentioned in the Share Certificate No. 60 issued

296 to 300 both inclusive as mentioned in the Share Certificate No. 60 issued by the society on 27/02/1983.

Any person/s, financial institution/s having any claim of whatsoever nature including by way of any agreement for sale, exchange, assignment, care taker rights, security interest, inheritance, succession, testamentary instrument, easement, trust, encumbrance, lis pendens, decree or order of any court, transfer, gift, lease, lien, charge, mortgage or any other manner or have any objection pertaining to the said flat may contact the undersigned within 14 DAYS from the date of publication with supporting documents, if any, failing which, my clients shall proceed with the completion of the transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived, abandoned, given up or surrendered.

Date: 11/08/2021 Place: Mumbai Date: 11/08/2021 Place: Mumbai

Add: C-2, Evershine No. 2 CHS Ltd.

Off JP Road, Andheri (W),
Mumbai – 400 053

MOB: 9820056570 Email ID: bijlani.rajesh@gmail.com

### **PUBLIC NOTICE**

MR. VIJAY SINGH CHAUHAN the Member of Flat No. A-201 Sadguru Complex II Co-operative Housing Society Ltd., having its address at Opp. Satellite Tower, Film City Road, Goregaon (East), Mumbai- 400 063 in the building of the society, died on 17.12.2020, without making any nomination, and in his place, his Wife, i.e. and in his place, his Wife, i.e. MRS. JYOTSNA V. CHAUHAN has applied to the Society for membership, in respect of said Flat No.A-201, Sadguru Complex II Co-operative Housing Society Ltd., having its address at Opp. Satellite Tower, Film City Road, Goregaon (East), Mumbai- 400 063.

The society hereby invites claims

or objections from the heir or heirs or other claimants/objector objectors to the transfer of said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of <u>Fifteen</u> days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society, in favour of MRS. JYOTSNA V. CHAUHAN. received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 9.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Mumbai 11.08.2021

For Sadguru Complex II Co.op. Housing Society Ltd., Hon. Secretary / Chairman

### <u>पब्लिक नोटीस</u>

मी **पार्वती संभाजी सोनवणे** वय. 69 वर्ष, राहणार रूम नं.61,1/5, बसवेश्वर नगर, ढोरवाडा रोड, नाईक डॉक्टर जवळ, धारावी, मुंबई -400017. हे जाहिर करते की, माझे पती **कै. संभाजी लक्ष्मण सोनवणे हे दि.** 16/03/2016 रोजी मयत झाले. यांच्या नावे गिरणी नमगार (**बॉम्बे डाईग मिल** )वतीने रूम मिळाला आहे, तसेंच त्याच्या मृत्यू पश्चाता मी पत्नी नामे **पार्वती संभाजी सोनवणे** व माझी मुले 1) **विलास संभाजी सोनवणे, 2) हरिश्चन्द्र** संभाजी सोनवणे, 3) सुमन संभाजी सोनवणे उर्फ सुमन प्रकाश खंदारे, 4)मारुती संभाजी सोनवणे,5) सरस्वती संभाजी सोनवणे,असे कायदेशीर वारस आहोत. ज्या कोणाचे सदर वारस हक्काबाबत काही दावे असतील, त्यांनी लेखी पुराव्यासहित नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत तहसीलदार कार्लायात (फोर्ट),मुंबई 400001.यांच्याकडे आपली तक्रार नोद करावी, अन्यथा कोणताही आक्षेप नाही असे गृहीत धरण्यात येईल.

दिनांक -11/08/2021 पार्वती संभाजी सोनवणे ठिकाण -धारावी मुंबई

### PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given to all the eneral public from my client MRS. REMA (AMALAKARAN MENON, Join wner of Flat No. 9A. 4th Floor, Ghatkopa Mahavir Darshan CHSL, Plot No. 2/4 Jagdusha Nagar, Rifle Range, Ghatkopa West, Mumbai - 400 086; has lost/misplace Original Agreement for Sale. Origina greement for sale registered between M/s Shatkkopar Land Development Corporation and Vendors Mr. Jaywant Moreshwar Pati and Mrs. Shashikala Jaywant Patil, dated 17th March 1977. The N.C. of Misplaced/los of Original Agreement for Sale is already egistered in the Ghatkopar Police Station Any person/s finding the said Origina Agreement for Sale is requested to pleas handover the same to the advocate mentioned nereunder. Any person or institute having any claim, title, interest and/or legal rights may contact the under mentioned Advocate with III the concern documents in writing with 14 Fourteen) days of publication of this notice Any claims received after 14 (Fourteen) days om the date of publication of this notice

Advocate Kanchan P. Nalawade A/101, Pariwar CHS Ltd., Kanjurmarg (E) Mumbai -400 042. Place -Mumb Mob No. 9969190661/998700878 Dated- 11/08/2021

**PUBLIC NOTICE** 

PUBLIC NOTICE

MRS. KAMLA MARYA BARE, the
Member of Flat No. B-101, Satellite
Tower Co-operative Housing Society
Ltd., having its address at Gen. A.K.
Vaidya Marg, Goregaon (East),
Mumbai-400 063, and holding Flat No.
B-101, Satellite Tower Co-operative
Housing Society Ltd., having its
address at Gen. A. K. Vaidya Marg,
Goregaon (East), Mumbai-400 063
in the building of the society, died
20, 03. 2021, without making any
nomination, and in her place, their
relatives i.e. MRS. YOGITA SUNIL
PARDHI, 2) MS. RUPALI SUNIL
PARDHI, 4) MS. VAISHALI SUNIL
PARDHI & 5) MS. NANDINI SUNIL

PARDHI, 4) MS. VAISHALI SUNIL PARDHI & 5) MS. NANDINI SUNIL PARDHI has applied to the Society for membership, in respect of said Flat No.B-101, Satellite Tower Co-operative Housing Society Ltd., having its address at Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai- 400 063.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and

nterest of the deceased member in

the capital/property of the society within a period of <u>Fifteen</u> days from the publication of this notice, with

copies of such documents and othe

proofs in support of his/her/thei

claims/objections for transfer o

claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of

problery of the society in such maintains as is provided under the bye-flaws of the society, in favour of MRS, YOGITA SUNIL PARDHI, 2) MS, RUPALI SUNIL PARDHI, 3) MS, CHAITALI SUNIL PARDHI, 4) MS, VAISHALI SUNIL PARDHI, 45 MS, MADINI SUNIL PARDHI. The claims/objections,

SUNIL PARDHI. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 9.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its

the notice till the date of expiry of its

z1 For Satellite Tower Co.op. Housing Society Ltd.,

Hon. Secretary / Chairman

shall not be entertained

### NOTICE

SHRI SUBHASH K. PATEL husband of SMT, PUNAMBEN S, PATEL, a Member of the Sanghvi Tower A & B wing C.H.S. Ltd. having address at Mira Bhayandar Road Hatkesh, Mira Road (East). Pincode 401107 and holding Flat No. 404, B-Wind 4th floor, in the building of the society, died or 8th JUNE 2021 without making any nomination.

The society hereby invites claims o ojections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents, and other proofs in suppo of his/her/their claims/objections for transfe of shares and interest of the decease nember in the capital/property of the society If no claims/objections are received withi the period prescribed above, the society shall be free to deal with the shares an interest of the deceased member in tire capital/property of the society in sucl manner as is provided under the bye-laws o the society.

For and on behalf of The Sanghyi Tower A & B CHS. Ltd. Hon. Secretary Place: Mira Road

#### **PUBLIC NOTICE**

MRS. KAMLA MARYA BARE, the lember of Flat No. B-104, Satellite Tower Co-operative Housing Societ Ltd., having its address at Gen. A. K Vaidya Marg, Goregaon (East) Mumbai- 400 063, and holding Flat No. B-104, Satellite Tower Co-operative Housing Society Ltd. Co-operative Housing Society Ltd., having its address at Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai- 400 063 in the building of the society, died 20.03.2021, without making any nomination, and in her place, their relatives i.e. Mrs. Surekha G. Bari, Mr. Rupesh G. Bari & Ms. Priyanka G. Bari has applied to the Society for G. Bari & Ms. Priyanka G. Bari has applied to the Society for membership, in respect of said Flat No. B-104, Satellite Tower Co-operative Housing Society Ltd., having its address at Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai-400 063.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and intended in the said shares. interest of the deceased member the capital/property of the society within a period of Fifteen days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the decease member in the capital/property o the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society ir such manner as is provided under the bye-laws of the society, in favou of Mrs. Surekha G. Bari, Mr. Rupest G. Bari & Ms. Priyanka G. Bari. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registere bye-laws of the society is available objectors, in the office of the society with the Secretary of the society between 9.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the noti till the date of expiry of its period.

Mumbai 11.08.2021

For Satellite Tower Co.op Housing Society Ltd., Sd/-Hon. Secretary / Chairma

(रु.लाख

### यूनियन बैंक 🕖 Union Bank

अन्धा Andhra © कार्पोरेशन

घोडबंदर रोड शाखा: सॉलिटेअर टॉवर, घोडबंदर रोड, चितलसर मानपाडा, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६०७.

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, घोडबंदर रोड शाखा** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम नहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०९.०३.२०२० रोजी वितरीत केलेल्य मागणी सुचनेनुसार कर्जदार **श्री. प्रसन्ना पक्कला व श्रीमती चंद्रीका पक्कला** यांना सदर सुचना प्राप्त तारखेपासु ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.२२,३९,००३.०० (रुपये बावीस लाख एकोणचाळीस हजार तीन फक्त)** जम

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खालं नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ५ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतलेला आहे.

कर्जटारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभू ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑप** इंडिया, घोडबंदर रोड शाखा, यांच्याकडे रु.२२,३९,००३.०० (रुपये बावीस लाख एकोणचाळीस हजार ती-फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

### प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

वासी फ्लॅट जे ६०१/६०२, गोकुळ हेवन कोहौसोलि., ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली, मुंबई-४००१०१ ठिकाण: ठाणे सही/ प्राधिकृत अधिकारी, **युनियन बँक ऑफ इंडिया** 

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, काकड बिल्डर्स आणि मे. डी परमानंद यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०६ नोव्हेंबर, १९७१ रोजीचा करारनामा आणि मे. डी परमानंद व श्री. मोहनलाल हरचंद राय रोहिरा यांच्या दरम्यान झालेला दिनांक ४ डिसेंबर, १९९८ रोजीचा करारनामा जो दकान क्र.१७, बेसमेंट मजला, काकड मार्केट ऑफिस ॲण्ड बिझनेस को-ऑप. सोसायटी लि.चे काकड मार्केट म्हणून ज्ञात इमारत, ३०६, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२, प्लॉट सीएस क्र.१८५०, भुलेश्वर विभाग नोंदणी जिल्हा मुंबई शहर (यापुढे सदर दुकान म्हणून संदर्भ) या जागेबाबत झालेला करारनामाची मुळ प्रत हे हरवले आहे आणि माझ्या अशिलांनी अर्थात विद्यमान मालक श्रीमती जया प्रदीप चैनानी यांनी अत्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही आणि याबाबत दिनांक ०८.०८.२०२१ रोजी अनुक्रमांक १३७३/२०२१ अंतर्गत खार पोलीस ठाणे, मुंबई-४०००५२ येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस वर नमुद मुळ करारनामाचा ताबा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे आणुन द्यावे आणि/किंवा जर कोणा व्यक्तीस सदर द्कान किंवा भागावर विक्री, अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, तारण, बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, न्यास, वारसाहक्क, मृत्युपत्र, ताबा, तारण, अधिभार, मालकी हक, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय अर्थात थरानी मेन्शन, पहिला मजला, एम.ए. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा असे सर्व दावा सर्व उद्देश व इच्छांकरिता त्यागे व स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि बंधनकार असणार नाही.

आज दिनांकीत ११ ऑगस्ट, २०२१

महेंद्र सी. जैन सही/ ॲडव्होकेट व सॉलिसिटर

## यूनियन बैंक U Union Bank

शाखाः दुकान क्र.१२, साई सृष्टी कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, शांग्रिला बिस्कीट कंपनीजवळ, भांडूप (पश्चिम), मुंबई-४०००८०

### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया मांडूप नाहूर शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **मे. आर.आर. सिक्युरिटीज सर्विसेस, मालक:** श्री. रुपेश रामचंद्र पांडे व जामिनदार: श्री. रामचंद्र सितलाप्रसाद पांडे यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.२७,६४,८६२.३० (रुपये सत्तावीस लाख चौस**ष्ट हजार आठशे बासष्ट आणि पैसे तीस फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ५ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतलेल

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सद गलमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, नाहूर भांडूप शाखा, यांच्याकडे रु.२७,६४,८६२.३० (रुपये सत्तावीस लाख चौसष्ट हजार आठशे बासप्ट आणि पैसे तीस फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.४०३, क्षेत्रफळ ७५० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), ४था मजला, एफ विंग, इमारत क्र.१, उषा कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात प्रकल्प, भांडूप मुंबई येथील जमीन सीटीएस क्र.४०३, ४२३, ४२५, गाव भांडूप व सीटीएस क्र.६४२(भाग), गाव कांजूर बीएसडी, ता. कुर्ला, जिल्हा मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेली श्री. रामचंद्र सितलाप्रसाद पांडे यांच्या मालकीची

ठिकाण: मुंबई

### निवी ट्रेडिंग लिमिटेड

संपलेली संपलेली संपलेली संपलेले

नोंदणीकृत कार्यालय: द्वारा युनायटेड फॉस्फरस लि., रेडीमनी टेरेस, चौथा मजला, १६७, डॉ. ए.बी. रोड, ादणाकृत कोबालवः द्वारी धुनावट्ड भोरूलस्य ारा, रङ्गाना टरस, बाबा नवरा, रुद्ध, डा. रूना, रुद्ध, बी नाका, मुंबई-४००१४८, दुर्गः६१२३३५००, कॅक्सगः६४४५५२ वेक्सग्रद्ध:xwww.nivolinie.com ई-मेल:nivi.investors@uniphos.com, सीआयएन:एल९९९९६मएच१९८५पीएलसी०३६३९१ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात

	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०६.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	३०.०६.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9.98	५.१६	9.६२	99.48
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(२.४७)	(9.93)	(9.08)	9.80
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२.४७)	(३.८७)	0.9६	0.49
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न				
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)				
आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२.९८	(0.६८)	9.0८	<b>६.</b> ६४
समभाग भांडवल	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६
इतर समभाग				३२.९९
उत्पन्न प्रतिभाग (एकूण सर्वंकष उत्पन्न पुर्व)				
(रू.१०/- प्रत्येकी)				
मूळ व सौमिकृत (रु. प्रती भाग)				
(वार्षिकीकरण नाही)	(0.20)	(0.39)	0.09	0.08

भेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉ एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. त्रैमासिव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nivionline.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेश सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे वरील लेखापरिक्षिात वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि १०.०८.२०२

रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

निवी ट्रेडिंग लिमिटेडकरि सही/ सॅन्डा आर. श्रॉप व्यवस्थापकीय संचालिक ठिकाण: मुंबई डीआयएन:००१८९०१

### यूनियन बक् **णा Union Bank** of India अनिया Andhra कार्पोरेशन Corporation

१८५-आर अल्हाद, पुरुशोत्तम खेराज रोड, मुलुंड (पश्चिम), मुलुंड-४०००८०.

#### (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर म

याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बॅक ऑफ इंडिया, मुलुंड शाख** (ईसीबी) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ . हवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्य मागणी सूचनेनुसार कर्जदार <mark>मे. एस.जी. हेल्थकेअर, भागीदार-श्री. संदीप गुरुनाथ खालोनकर व श्री. मनोज</mark> **चंद्रकांत श्रीनरपुरे, जामिनदार-श्रीमती मृणाल संदीप खानोलकर** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६। दिवसांच्या आत देय रक्कम रु.४३,८३,०५१.०<mark>१ (रुपये त्रेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार एकावन्न आणि पैसे ए</mark>व फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाल

नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ७ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभ्

गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर माल ोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑ**प इंडिया, मुलुंड शाका (ईसीबी), यांच्याकडे रु.४३,८३,०५१.०१ (रुपये त्रेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार एकावर

आणि पैसे एक फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी. प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन कॉटेज क्र.३, प्लॉट क्र.११, दिव्या हिल टॉप कॉटेजस, एस.क्र.३५ ए/१, गाव नांगरगाव

लोणावळा, ता. मावळ, जिल्हा पुणे-४१०४०१.

### <u>जाहीर नोटीस</u>

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे

#### कलम २२- नियम ७ व ७ ओ वाचावे) बदल अहवाल क्रमांक ACCI/578/2021

ज्याअर्थी श्री स्वामी समर्थ ज्ञानपीट सेवा ट्रस्ट E-6519 या सर्वाजनिक विश्वरत व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वरत श्री./श्रीमती वरदा व्ही पालकर यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व ता धर्मादाय उप आयुक्त/ सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी दिनांक १५/०७/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत नोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की , सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत धर्मादाय उप आयुक्त / सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे समोर दाखल करावी , अन्यथा , सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरी दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात येईल.

आज दिनांक २२/०७/२०२९ रोजी माहे -— सन माझ्या -—— सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिककयानिशी दिली. सही/



(प्र) अधिक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय टाणे विभाग, टाणे

### यूनियन बैंक 🕼 Union Bank

अन्धि कार्पोरेशन Andhra Corporation

शाखाः दुकान क्र.१२, साई सृष्टी कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, शांग्रिला बिस्कीट कंपनीजवळ. भांडूप (पश्चिम), मुंबई-४०००८०.

#### (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, भांडूप नाह्**र गाखा चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम महवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्य ।।गणी सूचनेनुसार कर्जदार

१. मे. आरएस लेबर कॉन्ट्क्टर ॲण्ड एन्टरप्रायझेस, मालक-श्री. राकेश रामचंद्र पांडे, जामिनदार-श्रीमर्त साधना राकेश पांडे व श्रीमती निर्मला रामचंद्र पांडे यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.२५,७३,९११.४६ (रुपये पंचवीस लाख त्र्याहत्तर हजार नऊशे अकरा आणि पैसे सेहेचाळीर फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

श्री. राकेश रामचंद पांडे. श्रीमती साधना राकेश पांडे व श्रीमती निर्मला रामचंद पांडे यांना सदर सचना प्राप तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.३२,९२,५७१.६० (रुपये बत्तीस लाख ब्याण्णव हजार पाचशे एकाहत्तर आणि पैसे साठ फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता<sub>/</sub> जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली तमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ५ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया, नाहूर भांडूप शाखा, यांच्याकडे रु.५८,६६,४८३.०६ (रुपये अठ्ठावन्न लाख सहासष्ट हजार चारशे त्र्याऐंशी **आणि पैसे सहा फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी

फ्लॅट क्र.जी-३०४, क्षेत्रफळ ५५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, श्री साई उषा कॉम्प्लेक्स कोहौसोलि उषा नगरजवळ, जमीन प्लॉट सीटीएस क्र.४०३, ४२३, ४२६, भांडूप, मुंबई-४०००७८ येथील श्री. राकेश रामचंद पांडे व श्रीमती निर्मला रामचंद्र पांडे यांच्या मालकीची मालमत्ता.

प्राधिकृत अधिकारी, **युनियन बँक ऑफ इंडिया** 

### यूनियन बेंक 🕼 Union Bank

१८५-आर अल्हाद, पुरुशोत्तम खेराज रोड, मुलुंड (पश्चिम), मुलुंड-४०००८०.

### ताबा सूचना (स्थावर मा

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, मुलुंड शाखा** (ईसीबी) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्य मागणी सचनेनसार कर्जदार मे. झिनल कॉर्पोरेशन, मालक-श्री. भावेश दामोदर भद्रा, जामिनदार-श्री. दामोदर भद्रा, श्रीमती हिना

भावेश भटा यांना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.२.०३.१९.५४९.४५ (रुपरे दोन कोटी तीन लाख एकोणीस हजार पाचेशे एकेचाळीस आणि पैसे पंचेचाळीस फक्त) जमा करण्या मे. प्रीत रोडवेज, मालक-विजय एम. भद्रा, जामिनदार-श्री. भावेश दामोदर भद्रा यांना सदर सूचना प्राप्

तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.२६,८५,१५५.०५ (रुपये सट्वीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे पंचावन्न आणि पैसे पाच फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते. , हर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता

जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या मालमत्तेचा ताबा ६ ऑगस्ट. २०२१ रोजी घेतलेला आहे.

प्रमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. ोषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसः

गताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** ह्या, मुलुंड शाखा (ईसीबी), यांच्याकडे रु.२,३०,०४,६९६.५० (रुपये दोन कोटी तीस लाख चार हजार **ाशे शहाण्णव आणि पैसे पन्नास फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

### प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

गाळा क्र.ए/३, घर क्र.५७३, क्षेत्रफळ ३४६५.९८ चौ.फु. बीयुए, तळमजला, जे.के. वेअरहौसिंग कॉम्प्लेक्स, काल्हेर, भिवंडी-४२१३०२ (मे. झिनल कॉपोरेशन व मे. प्रीत रोडवेज यांची तारण मालमत्ता) गोडाऊन क्र.२३, तळमजला, इमारत क्र.एच, जय माता दी कंपाऊंड, ठाणे, भिवंडी, ठाणे-४२१३० (मे. झिनल कॉर्पोरेशन यांची तारण मालमत्ता)

ांक : ०६.०८.२०२१

काण: ठाणे

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

### दी मालाड सहकारी बँक लिमिटेड

दणी व मध्यवर्ती कार्यालयः ६, 'सुजाता', १ला मजला, राणी सती मार्ग, मालाङ (पु.), मुंबई-००९७. व्**र.क्र.:२८८३८६३६, २८८०८५**२१, २८८२९५८६, २८८२९९४८, फॅक्स:२८८०३५१७, ई-मेल:recovery@maladbank.com, वेवसाईट:www.maladbank.com

### स्थावर मालमत्तेची खासगी व्यवहाराने विक्रीकरिता सूचना न्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ

त्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये स्थावर मालमत्तेची खासगी व्यवहाराने विक्रीकरित ना. सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९(१) व (२) तरतदी वाचिता नियम ८(५) व नियम ८(८) अन्वये. सर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: खाली द कर्जदार/सहकर्जदार व जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की खाली नमद वर मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण असून दिनांक ११.०५.२०१७ रोजी दी मालांड कारी बँक लिमिटेड, प्रतिभूत धनको यांचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक ताबा घेण्यात . नेला आहे याची तीन लिलावांच्या अयशस्वीनंतर बँकेचे देयके वस्लीकरिता जसे आहे जेथे ्व जसे आहे जे आहे या तत्त्वावर खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. बँकेकडे .२५.००.०००/- (रुपये तीन कोटी पंचवीस लाख फक्त) चा प्रस्ताव प्राप्त झाला आहे आणि ला सदर प्रस्तावित दरपत्रकाचे भावी खरेदीदारांना प्रतिभूत मालमत्ता विक्री करण्याची इच्छा : आणि या मल्यापेक्षा कमी मल्याने विक्री केली जाणार नाही, सदर सचनेच्या तारखेपासन दिवसानंतर ३०.०८.२०२१ पर्यंत असे सुचित केले जाईल की, सदर मालमत्ता बँक व

ग्योजित खरेदीदारादरम्यान पुढील कोणत्याही सुचनेशिवाय सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(८) अन्वये मान्य नियमानुसार भावी खरेदीदाराकडे सदर स्थावर मालमत्ता विक्री केली जाईल. जर सदर विक्री मुल्यापेक्षा अधिक प्रस्ताव प्राप्त झाल्यास एकापेक्षा अधिक प्रस्ताव आहेत असे समजून बँकेकडून बोलीनंतर उच्च प्रस्ताव स्विकारले जातील.

### १. कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता:

मे. चमरिया पॉलिटेक्स प्रा.लि. (कर्जदार)

१४५-बी, डॉ. वेगास स्ट्रीट, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२. श्री. जयप्रकाश एल. चमरिया - संचालक व जामिनदार

पत्ता: ए-२०४, सिद्धीविनायक टॉवर्स, इंद्रलोक फेझ-८, समृद्धी टॉवर्स, भाईंदर पुर्व-४०११०५

श्रीमती कांचन जयप्रकाश चमरिया - संचालक व जामिनदार पत्ता: ए-२०४, सिद्धीविनायक टॉवर्स, इंद्रलोक फेझ-८, समृद्धी टॉवर्स, भाईंदर पुर्व-४०११०५.

श्री. शंकर जालन - जामिनदार

९१/सी, पश्चिम अपार्टमेंट, ९वा मजला, कॅडेल रोड, प्रभादेवी, मुंबई.

श्री. भगवतीप्रसाद मधोलिया - जामिनदार

फ्लॅट क्र.४०१, हिमाचल, जुहू तारा रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०००५४. रोख ऋण खाते क्र.००२०००२००००३२२० २) एकूण थकबाकी: ३०.११.२००९ रोजी देय रक्कम रु.२,४२,६४,३९७/- (रुपये दोन कोटी बेचाळीस लाख चौसष्ट हजार तिनशे सत्त्याण्णव फक्त) तसेच ०१.१२.२००९ पासून करारदराने

लागू व्याज तसेच इतर शुल्क व खर्च. ३) स्थावर मालमत्तेचे वर्णन, ज्ञात अधिभार: फ्लॅट क्र.१०६, १ला मजला, किंग्ज अपार्टमेंट, बीच किंग्ज अपार्टमेंट कोहौसोलि., जुहू तारा रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई-४०००५४, क्षेत्रफळ

९४५ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र. विक्रीअंतर्गत मालमत्तेबाबत काही स्पष्टीकरण/आवश्यकता असल्यास बोलिदारांनी संपर्क श्री. अरुण गायकवाड (मोबा.:९१-९९६९५०८०९५) व श्री. गणेश घुगे (मोबा.:९१-

९८३३८६३३६६)

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०८.२०२१

श्री. अरुण गायकवाड प्राधिकत अधिकारी दी मालाड सहकारी बँक लिमिटेड

# गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

11.08.2021

सीआयएनः एल ३६९ १२एमएच १९८६ पीएल सी ०४ १२०३ नोंदणीकृत कार्यालय : जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. दूर.:०२२-२८२९१८९३

फॅक्सः ०२२-२८२९०४१८. वेबसाईटः www.goldiam.com ई-मेल: investorrelations@goldiam.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवा

	संपलेली	संपलेली	संपलेली	वर्षाकरिता वर्ष
	तिमाही	तिमाही	तिमाही	तारीख आक
तपशील	३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२०	३१.०३.२१
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	94402.88	93908.49	३४५२.६७	४१३२१.९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	३२०३.६१	२२१४.०६	840.00	८१३९.8
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	३२०३.६१	२२१९.६९	840.00	९७१६.४
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२३८४.९५	९१९.५२	२०५.६०	<b>ξ</b> 00 <b>ξ</b> .α
कर, अल्पाकृती व्याज व सहकारी कंपनीचे नफा/(तोटा)चे हिस्सानंतर निव्वळ नफा/(तोटा)	२६९४.२५	९९८.५८	६७०.९४	७३४४.३१
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२२१७.४९	२२१७.४९	२२९६.६०	२२१७.४९
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)				
अ. मूळ	90.६५	8.94	0.84	30.2६
ब. सौमिकृत	90.६५	8.94	0.84	३०.२६

एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल संपलेली संपलेली वर्षाकरिता वर्ष ते संपलेली तिमाही तिमाही तिमाही तारीख आकडे तपशील ३०.०६.२१ 39.03.29 30.08.20 39.03.29 अलेखापरिक्षात लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) २३३५९.२२ 2800.90 924.20 करपुर्व नफा 9८09.9३ २०७३.६१ २३९.४९ 8202.09 करानंतर नफा 9886.83 9448.34 88.04 3049.38

एकूण सर्वंकष उत्पन्न 9080.9८ 9६90.३9 334.39 3८४९.९१ १. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही/ कार्यकारी अध्यक्ष

ठिकाण : मुंबई दिनांक : १०.०८.२०२१ गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता राशेष भन्साली

दिनांक : ०७.०८.२०२१

प्राधिकृत अधिकारी, **युनियन बँक ऑफ इंडिय**